## S & T Corporation Limited \_

**Builder & Developers** 

January 6, 2024

To BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Fort, Mumbai -400001 **Ref**.: Scrip Code - 514197

Dear Sir/Madam,

Sub- Intimation to Stock Exchange regarding publication of Standalone & Consolidated financial statement for 3<sup>rd</sup> quarter and nine months ended on December 31, 2023

Pursuant to Regulation 30 and 47(3) of SEBI (LODR) Regulation,2015, please find enclosed the copies of newspaper advertisement published on 6th January 2024 of the newspaper "Active Times" (English Newspaper) and "Mumbai Lakshadeep" (Marathi Newspaper), regarding publishing of Standalone & Consolidated Financial Results of the Company for the third quarter and nine months ended December 31, 2023 which were approved and taken on record by the board of directors, in their meeting held on January 5, 2024.

The aforesaid financial results also uploaded on website of the Company.

Kindly take the same on your records.

Thanking You.
Yours Faithfully,
For S & T Corporation Limited

Dhaval Digitally signed by Dhaval Ajay Savai Date: 2024.01.06
15:40:27 +05'30'

Dhaval Ajay Savai

Director DIN: 07003711

Encl- Newspaper Advertisements (2)

195, WALKESHWAR ROAD, TEEN BATTI, MUMBAI - 400 006, INDIA. Tel. : 91-22-2363 5386 / 87 / 88 • Email : info@ssavai.com • Website : www.stcl.co.in

CIN No.: L51900MH1984PLC033178

Case No. JM-III / TNC / DECL / Bastora / 22 / 2023 Romauldo Antonio Menezes alias Romalo Menezes alias Ronald Antonio Menezes, Son of Lucas Menezes, Age 82 years, Agriculturist 2. Illuminda Alona Menezes, Wife of Romaldo Menezes alias Ronald Antonio Menezes, Age 75 years, Housewife Both R/o H. No. 15/C, Xell, Bastora, Bardez .... Applicant

V/s Mr. Merwyn Coutinho, Irdian National Retired 2. Leticia Coutinho, Indian National Housewife, Both R/o 54, Tata Colony, Pare Tank Road, Parel, Mumbai 400012 PUBLIC NOTICE

To The Opponents
Whereas the above named applicants have made an application for Declaration of Tenant under the Goa Daman and Diu Agricultural Tenancy Act. 1964.

And whereas the applicant by application dated 29/12/2023 informed that the notion issued to the opponent returned unserve and that he does not know any other addres of the opponent and it is therefore prayed for substitute service to the said opponent by way of publication in daily newspaper. And whereas this Court is satisfied that this

is a fit case for ordering such service Now therefore, notice is hereby given to you under Order V of Rule 20(1)A of the C.P.C. 1908 to appear before this Court either in person or by duly authorization on 05/02/202 at 3.00 p.m. to answer the claim.

Take notice that, in default of your appearance as aforesaid on the date and time mentioned above, the application will be heard an determined in your absence.

determined in your absence.
Given under my hand and the seal of this
Court on this 64th day of January, 2024.
Sd/- Dhiren Banavalikar
Joint Mamlatdar Bardez III, Mapusa, Goa

The Form of Notice, inviting claims or objections to transfer of the shares and the interest of the Deceased member in the Capital/Property of the Society.

### **NOTICE**

Late Raymond Marcelino Fernande was the member of the "Green Park Co. Op. Hsg. Soc. Ltd.", Society duly Registered under the Maharashtra Co. Negistered under the Manarashtra Co.
Operative Society Act 1960, bearing
Registration No. TNA/VSI/HSG/
(TC/)3065, Dated 29/05/1989, situated
at land bearing Survey No. 10, Hissa
No. 3, lying, being and situate at Village BOLINJ, Taluka Vasai, District Palghai holding Flat bearing No. 15, on the First Floor, in the Wing "B", admeasuring 355 Square feet (Carpet), in the building known as "GREEN PARK APARTMENT" and in the society known as "GREEN PARK CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.", Bolinj, Virar (West), Taluka - Vasai District -Palghar, Maharashtra-401 303. The said above flat was purchased vide registered Sale Agreement dated 13/01/1986 Docket no. Vasai-5-1986. The Late Raymond Marcelino Fernandes was expired on 23/11/2023 without making any nomination. My client, Mr. Joel Raymond Fernandes & Mr. Ryan Raymond Femandes, the Son of the above-mentioned deceased owner. The application has been given to the society by My client, Mr. Joel Raymond Fernandes & Mr. Ryan Raymond Fernandes for the transfer of 100% shares of the deceased member, the membership of the said flat to name of My client, Mr. Joel Raymond Fernandes

& Mr. Ryan Raymond Fernandes.

Any person having any objection for said property or claiming any right, title or interest or entitlement of whatsoever nature over the said property and/ or share of the said society of the said property by way of inheritance, Sale, gift, mortgage, charge, lease, lien, license, exchange possession or encumbrance or any other right whatsoever. The same may be made known in writing to me office No. C-103, Sai Siddhi Apartment, Pandit Wadi, Behind Police Station, Virar East, Tal-Vasai, Dist.—Palghar, Pin 401 305 within 15 days from the publication of this notice. If no claim/objection is received within period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital / property of the society in such manner as is provide under the bye-laws of the Society.

Date: - 06/01/2024 Bhoomi B. More Advocate High Court, Mumbai

Place -Virar

## NOTICE

SHRI MR. PRAKASH GULABRAY MEHTA ALONG WITH MRS. HARSHA PRAKASH MEHTA are the Joint members of Neelkanth Tower Co-Operative Housing Society Ltd., having address at Plot No. 26, Garodia Nagar, Ghatkopar (East), Mumbai-400 077 and holding Flat No. 1002 in the building of the Society and jointly holding Share Certificate No. 50. The said PRAKASH GULABRAY MEHTA died on or about 4/9/2023 without making any

nomination.

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of said 50% shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of 50% shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society, in such manner as is provided under the Byelaws of the society. The claim/objections, if any, received by the Society for transfer of 50% shares and interest of deceased member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered Bye-laws of the Society is available for in spection by the claimants/objectors, in the Office of the society/with the Secretary of the Society between 6 P.M. to 8 P.M. from the of publication of the Notice till the date of expiry of its period.

For and on behalf of the Neelkanth Tower Co-Operative Housing Society Ltd., Sd/- Hon. Secretary

Place: Mumbai Date: 6th January 2024

#### NOTICE

Notice is hereby giver that the FD Certificate No given BM/20598314 of HDFC Ltd. standing in the name Shri Madhusudan G. Haksar have been misplaced or not traceble reported. If any person who find if is requested return at below address:

**HDFC Limited** 

Ramon House, H. T. Parekh Marg, 169, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai - 400 020

## बैंक ऑफ़ इंडिया BOI

STOCK EXCHANGE BRANCH, P. J. TOWER, DALAL STREET, FORT, MUMBAI - 400 001 Tel. No. Phone No. (022)-2272 23 94/95, 2272 23 98/99, 2272 17 81

Fax No. (022)-272 17 82 Emall: stockex.change.mumbaisouth@bankofindia.co.in

# Notice to Customers for shifting of Stock Exchange Branch to Bank's own Premises at 70/80, M.G. Road w.e.f 20-01-2024

All our esteemed customers are hereby informed that our Bank has decided to shift our Stock Exchange Branch to Banks' own premises at 70/80, M.G. Road, Fort, Mumbai -400 001 w.e.f 20-01-2024. There will not be any change in the customer service and working hours

Our NewAddress: Bank of India, Mumbai Main Branch building, 70/80, M.G. Road, Fort Mumbai - 400001

Place: Mumba Date: 06/01/2024

#### **BAJAJ HOUSING FINANCE LIMITED**

CORPORATE OFFICE: CEREBRUM IT PARK B2 BUILDING, 5TH FLOOR, KALYANI NAGAR, PUNE, MAHARASHTRA - 411014
BRANCH OFFICE - 3rd Floor, Lotus Building, Plot No. 5, Gorepeth Layout, WHC Road, Dharampeth, Nagpur - 44001
uthorized Officer's Details: Name: Jagdeep Chauhan, Email ID: jagdeep.chauhan@bajajfinserv.in , Mob No. 9372621575 /8669189048 PUBLIC NOTICE FOR E-AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES. UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF THE SECURITY INTEREST ACT 2002 ('Act') otice is hereby given to the public in general that the below mentioned Borrower/co-borrower mortgaged the immovable property which is secribed hereunder to Bajaj Housing Finance Limited ("BHFL") and the possession of the said immovable property ("secured asset/property") has seen taken over by the Authorized Officer in accordance of the SARFAESI Act 2002 and rules there to. The secured asset/property of has sublic auction by bidding for realization of the loan dues, applicable interest, charges and costs etc., payable to BHFL as detailed below. The secured asset is being sold on 24/01/2024 and the bidding will be held on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS" AND

"WITHOUT RECOURSE BASIS" under the rule number 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules (hereinafter referred to as the rules) and on the terms and conditions specified here-under:					
LOAN ACCOUNT DETAILS / BORROWER/S & GUARANTOR/S NAME & ADDRESS	1.DATE & TIME OF E-AUCTION 2.LAST DATE OF SUBMISSION OF EMD 3.DATE & TIME OF THE PROPERTY INSPECTION 4. PROPERTY DISCERPTION	RESERVE PRICE     EMD OF THE PROPERTY     BID INCREMENT			
Land Complex, Nandgaon Peth,	2.) LAST DATE OF SUBMISSION OF EMD WITH KYC IS: -23/01/2024 UP TO 5:00P.M. (IST.) 3.) DATE OF INSPECTION: :- 06/01/2024 to 22/01/2024 BETWEEN 11:00 AM TO 4:00 PM (IST).	17,00,000/- (Rupees Seventeen Lacs Only) EMD: Rs. 1,70,000/- (Rupees One Lac Seventy Thousand			
Amravati- 444901 2 VIJAY ASHOKKUMAR	That Piece And Parcel Of The Property Flat No. B/102,	Reserve Price.			
NECHWANI (Co-Borrower) 3 RAJKUMARI ASHOKKUMAR NECHWANI (Co-Borrower)	First Floor, Shivkrupa Apartment On Nazul Plot No. 150/2, Nazul Sh No. 54-d, Mouje- Rajapeth Pragane Badnera Tq Dist, Amravati, Maharashtra-444606 Butted	RS.25,000/ (RUPEES TWENTY			
2 & 3 At Flat No. B 102 Shiv	& Bounded On East- Road, West-desai School, North-	FIVE THOUSAND ONLY) & IN SUCH			

Krupa Apartment, Rajapeth, Vidharbh Remaining Part Of Plot, South-Building Multif TOTAL OUTSTANDING: Rs. 36,23,648/- (Rupees Thirty Six Lakhs Twenty Three Thousand Six Hundred Forty Eight Only)Along with future interest and charges accrued w.e.f

Terms and Conditions of the Public Auction are as under:
1. Public Auction is being held on "AS IS WHERE IS, AS IS WHAT IS AND WITHOUT RECOURSE BASIS" and is

eing sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to Bajaj Housing Finance

The Secured asset will not be sold below the Reserve price.

The Auction Sale will be online through e-auction portal.

4. The e-Auction will take place through portal https://bankauctions.in, on 24th January, 2024 from 11:00 AM to 12:00 PM to onwards with unlimited auto extension of 5 minutes each. 5.For detailed terms and conditions please refer company website URL https://www.bajajhousingfinance.in/auctionnotices or for any clarification please connect with Authorized officer.

Date: 06/01/2024 Place:- AMRAVATI Authorized Officer (JAGDEEP CHAUHAN) Bajaj Housing Finance Limited

### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that, under instruction of my client PRABHAKAR BALKRISHNA DESAI, I hereby state that, 1) The Original Share Certificate bearing Serial No.3, issued by The Meera-Madhura Co-Operative Housing Society Ltd., of fully paid up 5 shares, bearing Serial No. 11 to 15, for the property at Flat No. A/7, 3<sup>rd</sup> Floor, Meera-Madhura Co-Operative Housing Society Ltd., Plot no 26, Bandra Reclamation, Bandra (West), Mumbai- 400050, has been lost/misplaced Accordingly, my client's Daughter ALKA PRABHAKR DESAI, has lodged a complaint (Registration of lost Property) at Bandra Police Station, on 04.07.2023 vide Lost Report No. 1676/2023 for the lost/misplaced of original Share Certificate and that an application for issue of duplicate certificate in respect thereof has been made to the society to whom objection, if any, against issuance of such Duplicate Share Certificate Should be made within 15 days from the date of publication of this notice. Share certificate is not mortgaged or any loan taken against the flat.

Place: Mumbai Dated: 06.01.2024

SANTOSH S. SHINDE B Com I.I.B (Advocate High Court) 45/2217, Samadhan CHS Ltd., Gandhinagar, Bandra (E), Mumbai- 400051.

### PUBLIC NOTICE

The present Notice is hereby given to the public at large to inform that my client Mrs Alka Santosh Patole, who is the owner and registered society member in respect o Flat No. A/302 on 3rd floor, Purushottam Villa Co Op Housing Society Ltd., Near Anand Nursing Home, Link Road, Dahisar (East), Mumbai - 400068, (hereinafte referred to as "the Said Flat". One Mr. Deepak Ramchandra Parab, who had initially purchased the said flat from the builder M/s. B.R. Enterprises vide Agreement for said dated 9th December, 1985, the aforesaid Mr.Deepak Ramchandra Parab had sold the said flat to Mrs. Shobhana Arvind Gandhi vide Agreement for sale dated 21st March, 1993, and the aforesaid Mrs. Shobhana Arvind Gandhi had sold the said flat to m client Mrs. Alka Santosh Patole vide Agreement for sale dated 20th September, 200 which is duly registered vide serial No. BDR2-6672-2001. Out of the aforesaid chair of documents pertaining to the said flat, aforesaid Agreement for Sale date 09.12.1985, is lost by my client during transit and the same could not be found even after due and diligent search. My clients have also lodge the online police complain for lost of original agreement dated 09.12.1985 vide complaint No.1655/2024 dated 04.01.2024.

My client state that in order to make the title of the said flat crystal clear she wish to publish the paper Notice to that effect hence the present notice is given to public a large that if any third person, Trust, Company or Bank has any right, interest vested in respect to the aforementioned Flat premises then it is the humble request to come with due procedure of law, enclosing all the original documents in respect of the said premises within a period of 15 days from the date of publication and contact/submi the undersigned person on address given below or else it will be presumed that there is no third party right vested in the said premises and my client will have whole righ to sale/mortgage/alienate the said property by virtue of legal heir ship and with due procedure of law.

Dated this 6th day of January, 2024.

Mrs. Megha Milind Raorane, Advocate, High Court O1/601, Om Gokul Garden CHSL Thakur Complex, Kandivali(East), Mumbai- 400 101 Mob:-8655871617

# **Read Daily Active Times**

#### DATTATRAY TOWER CO-OP. HOUSING SOCIETY LTD. Add :- Achole, Vasai Road (E.), Tal. Vasai, Dist. Palghar-401202 **DEEMED CONVEYANCE NOTICE**

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 31/01/2024

M/s. Shree Hari Enterprises And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

#### Description of the property Village Achole, Taluka-Vasai, Dist. Palghar Currey No. Hissa No.

	Survey No.	111554 140.	Alca	
	2	-	3785.00 Sq. Mtrs.	
Off	ice : Administrativ	e Building-A.	Sd/-	
	6, 2nd Floor, Kolgad		(Shirish Kulkarni)	
Pal	ghar-Boisar Road	, Tal. & Dist. (SEAL)	Competent Authority & District	
Pal	ghar Date : 05/01/	2024	Dy Registrar Co On Societies Palghar	,

#### PRASHANT CO-OP. HOUSING SOCIETY LTD. Add :- Near Gayatri Temple, Ambadi Bridge, Vasai (W.), Tal. Vasai, Dist. Palghar-401202

#### DEEMED CONVEYANCE NOTICE

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 31/01/2024 at 2:00 PM.

M/s. Shah And Sarkar And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken. Description of the property -Village Diwanman, Taluka-Vasai, Dist. Palghar

	,	·
Survey No.	Hissa No.	Area
216	Bhu. Krm. 14	381.00 Sq. Mtrs.
216	Bhu. Krm. 15	541.00 Sq. Mtrs.
	Total	922.00 Sq. Mtrs.

Office: Administrative Building-A 206, 2nd Floor, Kolgaon, (SEAL) Palghar-Boisar Road, Tal. & Dist. Palghar. Date : 05/01/2024

(Shirish Kulkarni) Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar

#### Maharashtra Industrial Development Corporation

(A Government of Maharashtra Undertaking)

Extension Notice No. 2

E Tender Notice No.94/2023-2024 (Mumbai)

Vide above E Tender Notice, tender for following works were publish in Daily Navakal Mumbai, Daily Mid Day, Mumbai, Daily Free Press Journal, Mumbai, Daily Active Times, Mumbai Daily Hamara Mahanagar, Mumbai, Daily Jagruk Times, Mumbai, Daily Global Times, Raigad on

	11/1	2/2023.	
ı	Sr.	Estimated Cost	
ı	No.		
ı	1.	Taloja Industrial Area Development of Taloja Industrial area as a Smart	0.00
ı		Industrial City.	
ı		Now the Extension Notice is hereby issued for extending the date answe	rs to the queries
ı	/ MII	DC Clarification on MIDC website for the above work.	

Answers to the queries / MIDC Clarification will now be available from 09/01/2024 on Please note that the bidders who have already submitted / uploaded their offer will again

have to reload or resubmit their offer with or without change, such bidders shall also note that it offers is not reloaded or resubmitted, their bid will be out of completion for the this tender in particular.

Other contents of the tender notice remain unchanged

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane

Under Section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963. First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi maidan, Gokhale Road, Thane (W) 400 602. E-mail :- ddr.tna@gmail.com Tel :- 022 2533 1486 No.DDR/TNA/ Deemed Conveyance/Notice/100/2024 Date: - 05/01/2024 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the

& Office of the Competent Authority

#### Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Application No. 15 of 2024

Applicant :- Jay Co-operative Housing Society Ltd., Address: - Mouje Chikanghar, Ramdas Wadi, Kalyan (West), Tal. Kalyan,

Dist. Thane.

Opponents : - 1. M/s. Virkar Engineers & Developers through Pro. Shri. Vikas Narayan Virkar 2. Jayant Ramchandra Phadke. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 23/01/2024 at 01:00 p.m.

### Description of the Property :-

Mouje Chikanghar, Tal. Kalyan, Dist-Thane			
Survey No.	Hissa No.	Total Area	
39, 39	2 A 6, 2 A	420 sq.mtrs.	

Sd/-(Dr. Kishor Mande) (Seal District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane. & Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

# IndusInd Bank

MULTIPLES.

1st Floor,Sangam Tower Church Road, Jaipur- 302001

(FOR IMMOVABLE PROPERTY)

and ix IV read with rule 8(1) of the Security Interest Enforcement Rules, 2002)

the undersigned being the Authorized Officer of the Indusind Bank Ltd., under the tion and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2007 Whereas, the undersigned being the Authorized Officer of the Indusind Bank Ltd., under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security InterestAtz, 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with rule 9 of the Security Interest L(Enforcement) Rules, 2002, Issued a demand notice on 24/11/2022 calling upon the borrower 1. ADESH AGENCY THROUGH ITS PROPRIOTOR SUNIL DEVIDAS MORE 2. SMITA SUNIL MORE (COBORROWER 2) in respect of Ioan account bearing moMNN00089N, MNN0018SNto repay the amount mentioned in the notice being 8. 1,138,634.65/- (Rupees Eleven Lakhs Thirty-Eight Thousand Six Hundred Thirty-Four And Sixty Five Paise Only) as on 24/11/2022along with charges, costs etc. within 60 days from the date of the said notice. The borrower, having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, in particular and the public, in general, that the undersigned has taken possession of the property describe herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 9 of the said Rules on this 04/01/2024.

The borrower, in particular, and the public, in general, are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Indusind Bank Ltd, for an amount of Rs. 11,38,634.65/- (Rupees Eleven Lakhs Thirty-Eight Thousand Six Hundred Thirty-Four And Sixty Five PaiseOnly) along withfurther interest, charges, costs etc. from 24/11/2022

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY All that Piece and parcel OF SHOP NO.4 GROUND FLOOR, SAI KIRAN APARTMENT, PLOT NO 03, S NO 32/4A/B, DGP NAGAR, CANAL ROAD NASHIK-422006 BOUNDED ON THE NORTH BY: PARKING SOUTH BY: 18 METERS WIDE ROAD EAST BY: SHOP NO 3 WEST BY: 6 METER COLONY ROAD

Authorised Officer( Indusind Bank Limited Place: Nashik

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority

First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi maidan, Gokhale Road, Thane (W) 400 602. E-mail :- ddr.tna@gmail.com Tel :- 022 2533 1486 No.DDR/TNA/ Deemed Conveyance/Notice/99/2024 Date: - 05/01/2024
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Under Section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963.

### Application No. 16 of 2024

Applicant: - Dhanshree Residency Co-operative Housing Society Ltd., Address: - Mouje Sagaon, Dombivali East, Tal. Kalyan, Dist. Thane. Versus

Opponents: - 1. M/s. Shree Gajanan Constructions through Partners i Sachin Abhimanyu Shelar ii. Pankaj Vasant Joshi iii. Ravindra Shamdas Bairagi iv. Sai (Snehal) Shiyaii Shelar V. Mahesh Kundalik Kene vi Rakesh Gorakh Patil 2. Nita Gorakh Patil. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 23/01/2024 at 01:00 p.m.

Description of the Property: - Moule Sagaon, Tal. Kalvan, Dist-Thane

ipuon or the Property wouje Sagaon, Tai. Raiyan, Dist-ma				
Survey No.	Hissa No.	Total Area		
15	2/B	877.50 sq.mtrs.		
		Sd/-		

(Dr. Kishor Mande) (Seal) District Deputy Registrar. Co-operative Societies Thane. & Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

### **S & T CORPORATION LIMITED**

CIN L51900MH1984PLC033178
REGISTERED OFFICE: 195, WALKESHWAR ROAD, MUMBAI-400006

Extract of Standalone and Consolidated Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2023 Consolidated

			otanaaioi	10		oonsondated			
		Quarter ene	ed	Upto the	e period	Quarter	Upto	Year ended	
	31.12.2023	30.09.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022	31.12.2023	31.03.2023	31.03.2023	
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1 Revenue from operations	4.19	4.05	0.00	12.29	61.74	4.19	12.29	61.75	
2 Other Operating Income	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	-12.64	
3 Other Income	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	5.18	
4 Total Income (1 + 2 + 3)	4.19	4.05	0.00	12.29	61.74	4.19	12.29	54.29	
5 Expenses									
a) Employee benefits expense	4.41	3.40	2.54	10.44	7.15	4.41	10.44	9.87	
b) Finance costs	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	
c) Depreciation and amortisation expense	0.44	0.44	0.43	1.32	1.31	0.44	1.32	1.75	
d) Administration and other expenses	5.84	4.84	8.51	17.08	18.74	5.84	17.12	29.77	
Total expenses (5a to 5d)	10.69	8.68	11.48	28.84	27.20	10.69	28.88	41.39	
6 Profit before exceptional item and tax	-6.50	-4.68	-11.48	-16.55	-34.54	-6.50	-16.59	12.90	
7 Exceptional item (net)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	
8 Profit before tax	-6.50	-4.68	-11.48	-16.55	-34.54	-6.50	-16.59	12.90	
9 Tax expense/Write back)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	
10 Profit for the period/year	-6.50	-4.68	-11.48	-16.55	-34.54	-6.50	-16.59	12.90	
11 Other comprehensive income (net of taxes)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	
12 Total comprehensive income for the period/year	-6.50	-4.68	-11.48	-16.55	-34.54	-6.50	-16.59	12.90	
13 Paid up equity share capital (face value per share ₹ 10 Each)	636.62	636.62	636.62	636.62	636.62	636.62	636.62	636.62	
14 Minority Interest						0.05	0.05		
15 Other equity	658.30	664.80	661.95	658.30	661.95	658.30	658.26	674.85	
16 Earnings per equity share (face value per share (₹2 Each)									
Basic and diluted before exceptional item (₹)	-0.02	-0.02	-0.04	-0.20	-0.11	-0.02	-0.02	-0.04	
Basic and diluted after exceptional item (₹)	-0.02	-0.02	-0.04	-0.20	-0.11	-0.02	-0.02	-0.04	
EPS Based on face value of Equity Share	2.00	2.00	10.00	2.00	10.00	2.00	2.00	2.00	
NOTE :- Face value per share ₹ 2 Each with effect from 16.12.2022									

1. The above unaudited limited reviewed standalone and consolidated financial results of the Company for the quarter and nine months ended Dece reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on January 05, 2024
2. During FY 2022-23, in pursuance of Special Resolution passed on 3rd December 2022, the face value Equity Shares of the Company was Sub-divided from R

effect from Record Date of 16th December, 2022. Upon issuance of new ISIN and execution of Corporate Action, 3,18,31,205 Sub-divided Equity shares of Rs. 2 each of the Company were listed on BSE w.e.f. 17th December 2022.

3. Consolidated Financial Statement for the quarter and nine month ended December 31, 2023, comprises of financial statement of the Company and Ssavai Abodes LLP, a LLP established in December 9, 2022, wherein the Company holds 95% Stake. The Financial Statment till the quarter ended June 30, 2023 were presented on Standalone basis as the LLP had not commenced business operations till June 2023.

4. These financial results are available on Company's website www.stcl.co.in and also on website of BSE Limited www.bseindia.com,where the Co. is listed For S&T Corporation Limited

Shubham Corporate Office : 425, Udyog Vihar Phase IV, Gurgaon-122015 (Haryana)
Ph.: 0124-4212530/31/32, E-Mail : customercare@shubham.co Website : www.shubham.co POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY) Whereas the undersigned being the authorized officer of the Shubham Housing Development Finance Company Limited (hereinafter called Shubham) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement o

SHUBHAM HOUSING DEVELOPMENT FINANCE CO. LTD.

. Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security nterest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice calling upon borrowers to repay the amount within 60 days from the date of receipt of the said notice. The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the public in general that the

undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002. The borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of Shubham Housing Development Finance Company Limited for an amount detailed below and interest thereon. The borrower's attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in

Ш		respect of time available, to redeem the secured assets. Details are as below:				
	S. No.	S. Loan No./ Demand N No. Borrower(s) Name Date & Am		Secured Asset	Affixation Date	
	1	Loan No. ONAI200200005027167, Swanandi Siddhivinayak Chavan, Siddhivinayak Devdatta Chavan,	19-10-2023 & ₹12,92,394/-	Flat No. 414, On the Fourth floor Parshwanath CHSL Survey No. 16, 17, 18, Plot no. 1, 7 & 2, Village Bhayander, Tal. and Dist. Thane Maharashtra -401101	03-01-2024	
	2	Loan No. OVAS2212000005056102, Sushama Devendra Kamble, Devendra Baban Kamble,	ishama Devendra Kamble, Survey No 160 Old survey No 405, Hissa No 1, Survey N		03-01-2024	
	3 Loan No. 0BEL2012000005033002, Sunita Anant Jagtap, ↓ \$8.07,907/-		&	Flat No 206, 2nd Floor Gh No 1191/43 Wafekar Plaza Survey No 194 Hissa No 33 Mouje Purna Taluka Bhiwandi Dist Thane Maharashtra -400604	03-01-2024	
	4	Loan No. OKAL180900005014861, Ravi Govind Nakka, Saritha Ravi Nakka,	19-10-2023 & ₹ 10,83,534/-	Flat No 01 Ground Floor Myakal Niwas Kamatghar S No 48/38 Paiki House No 1080/F Village Kamatghar Taluka Bhiwandi Dist Thane Maharashtra-421302		
	5	Loan No. OBEL211100005041444, Mohammad Firdous Mohammad Karim Khan, Fatimabi Karim Khan,	19-10-2023 & ₹5,92,696/-	Flat No 403, 4th Floor,house No 0818A, Shri Ram Samarth Nerul Gaothan, Nerul Village, Navi Mumbai Tal & Dist Thane Maharashtra -400701	03-01-2024	
	6	Loan No. 0VAS2208000005050964, Manoj Parasnath Yadav, Kanti Manoj Yadav,	19-10-2023 & ₹ 28,44,619/-	Flat No. 103, 1st Floor, B- Wing, Aarohis Swami Samarth Avenue, Survey No. 417, Hissa No. 12, Village Bolinj, Virar West, Taluka Vasai, Dist. Palghar Maharashtra-401303	03-01-2024	
	7	Loan No. OKAL181100005015960, Kalu Haradas Rathod, Devakabai Haradas Rathod	19-10-2023 & ₹ 16,86,723/-	Flat No 01 Ground Floor Trupti Niwas House No 2224/B- 0006 Property No GHA-GHA-2224/B-0006 (F) Lekha No GH00002344228 Ghansoli Navi Mumbai Tal and Dist Thane Maharashtra -400701	03-01-2024	

Place : Gurgaon Date: 05.01.2024

LOAN

BORROWER(S)

**Authorised Office** Shubham Housing Development Finance Company Limited

AMOUNT & DATE OF

## INDOSTAR HOME FINANCE PRIVATE LIMITED

from IHFPL against securities created by them in favour of IHFPL, the details of which are specified hereunder.

Registered Office - Office: Unit No. 305, 3rd Floor, Wing 2/E, Corporate Avenue, AndheriGhatkopar Link Road, Chakala, Andheri (East), Mumbai 400093 INDOSTAR Notice under Section 13 (2) of Securitization and Reconstruction of Financial

Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 I, the undersigned being the authorized officer of IndoStar Home Finance Private Limited ("IHEPL"), hereby give the following notice to he below mentioned Borrower(s) who have deliberately failed to discharge their legal and contractual liability(ies) i.e. defaulted in the repayment of the loan amount i.e. principal as well as the interest and other charges accrued thereon under the Home Loan advanced/granted to them by IndoStar Home Finance Private Limited and as a consequence thereof, the said Loan(s) have become Non-Performing Assets (NPAs) in the books of the IHFPL in accordance with applicable RBI regulations. Accordingly, Demand Notice(s were issued to them under Section 13 (2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security interes Act, 2002 and rules there-to ("SARFAESI Act"), on their last Known addresses through India Post and were also affixed on outer doo other conspicuous part thereto as per the applicable provisions of SARFAESI Act. As such the said Borrower(s) are hereby intimated/put

to notice by way of publication of this Demand Notice to clear their entire outstanding dues under the Home Loan facilities availed by then

10				D 21111 (11 12 11 0 11 0 11 0 2	
64 18 29 37 00 75	LNVIR0HL- 09210018917	BORROWER: - DHARAM BHOLA YADAV CO-BORROWER: - 1. JOSHNA BHOLA YADAV, BHOLA CHIRNJEET YADAV	Property Bearing: -All That Piece And Parcel Of The Property Bearing Flat No - 201 , ( Gram Panchayat House No. 4962/21) 2nd Floor B- Wing , Area Admeasuring 407 Sq Ft Or 37.82 Sq. Mtrs , Flat No - 202 (Gram Panchayat House No. 4962/22) 2nd Floor, B-Wing , Area Admeasuring 450 Sq. Ft. Or 41.82 Sq. Mtrs . ( Built Up Area )Total Admeasuring Flat Area 857 Sq. Ft. Or 79.65 Sq. Mtrs Built Up Area (Which Is Inclusive V Of The Area Of Balconies And Staircase ) Building Known As" Ramantara Apartment" Village Katkar (Bhim Nagar) Taluk & District Palghar Which Is Bounded As Under_East: As Per Actual, West: As Per Actual, North: As Per Actual, South: As Per Actual	Rs. 15,33,783/- (Rupees Fifteen Lakh Thirty Three Thousand Seven Hundred Eighty Three Only) Date:-12-Dec-2023	
77 39 90 90 90 90	LNKAL0HL- 11220027608	BORROWER: - FAIZANALI ABDULSATTAR ANSARI CO-BORROWER: - SHABANA BANO FAIZAN ALI ANSARI	Property Bearing: -All That Piece And Parcel Of The Property Bearing Residencial Flat No. 404 Admeasuring Area 452 Sq. Ft. Built Up On 4th Floor Bearing Municipa House No 2514 Sabir Apartment Nagaon -1 Bhiwandi District Thane Constructed On Lnd Bearing It S Survey No. 101/1/2 Lying Being And Situated At Moje Nogaon Taluka Bhiwandi, District Thane And Building Is Commonly Known As Sabir Apartment Which Is Within The Limits Of Bhiwandi Nizampura City Municipal Corporation Bhiwandi And Within The Registration District Of Assurance ABhiwandi District Thane And Within The Registration Sub District Of Sub Registrar A Assurance Of Bhiwandi District Thane Which Is Bounded As Under_East: As Per Floor Plan, West: As Per Floor Plan, North: As Per Floor Plan, South: As Per Floor Plan	Rs. 10,13,758/- (Rupees Ten Lakh Thirteen Thousand Seven Hundred Fifty Eight Only) Date:- 12-Dec-2023	
90 62 35 04	LNVAS0HL- 07220026120	BORROWER: - SANJAY DATTARAM BHEKARE CO-BORROWER: - CHETAN DATTARAM BHEKARE	Property Bearing: -All That Piece And Parcel Of The Property Bearing Flat No - B/504, On 5 Th Floor, Area Admeasuring 246 Sq. Mtrs . Carpet Area, In The B Wing Of Building No. 4 Known As "Sai Siddhi Plaza" In The Complex Known As Anandi Nagar, Situated And Constructed On N. A. Land Bearing Survey No. 45/3/1, Lying Being Situate At Village Virar, Taluka Vasai, District. Palghar, Within The Area Of Sub-Registrar Assurance At Vasai No. 1 To 6 Which Is Bounded As Under_East: As Per Actual, West: As Per Actual, North: As Per Actual, South: As Per Actual		
00	This substituted service/publication of Demand Notice(s) is being made as per the provisions of SARFAESI Act. The above mentioned				

Borrower(s) are advised to make the payments of all the amounts mentioned above along with interest and other charges as applicable thereon, within 60 days from the date of publication of this Demand Notice failing which (without prejudice to any other rights and remedies available to IHFPL under the terms of Loan Agreement and applicable laws including without limitation further steps for taking possession o the Secured Assets/Mortgaged Properties specified above and subsequent sale/auction of the same towards recovery of the outstandinloan amounts, shall be initiated under the provisions of Sec 13 (4) of the SARFAESIAct. The aforementioned parties and/or any other person acting for and on their behalf are also advised not to sell, transfer, dispose of, alienate, encumber and/or create any third-party rights of nterest in any manner in the above-mentioned Secured Properties mortgaged in favour of IHFPL on first exclusive charge basis.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets "Any person who contravenes or abates contravention of the provision of the SARFAESIAct or Rules made there under, shall be liable for al the consequences including imprisonment and/or penalty as provided under the Act.

Sd/- Authorized Officer

PLACE: - PALGHAR, THANE

For IndoStar Home Finance Private Limited

# मुंबईत ॲप आधारित १६९० कॅबची तपासणी; १९.७६ लाख रूपयांचा दंड वसूल

आणि उपनगरातील परिवहन कार्यालयातील कार्यरतवायुवेग पथकांकडून ॲप आधारित कॅंब वाहनांची व चालकांची नियमितपणे तपासणी केली तपासणीदरम्यान केलेल्या अटी व शर्थींचे उल्लंघन करणाऱ्या, दोषी वाहन चालकांवर मोटार वाहन कायदा व नियमांतर्गत कारवाई करण्यात येते. मुंबई शहर व उपनगरांत १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ॲप आधारित १६९० कॅब वाहनांची तपासणी करण्यात आली.

अधिकारांचा वापर केला जाईल.

शाखाः लोणावळा

कर्ज क्र.: SELONVL0343087

कर्जदार: श्री. दीपक मारुती शिंदे

जामिनदार: श्री. अमर दीपक शिंदे

श्रीमती कुसुम दीपक शिंदे, श्री.

किशोर मारुती शिंदे

शाखाः लोणावळा

कर्ज क.: SELONVL0360406

कर्जदार: श्री. नितेश धर्मा

जामिनदार: श्री. धर्मा भाउ

गायकवाड, श्रीमती मंदा धर्मा

गायकवाड

दिनांक: ०६.०१.२०२४, ठिकाण: रायगड

**८**□□|**८**□**ऽ** □□□| (पुर्वीची इक्रीटास फायनास लि.)

मुंबई, दि.४ : मुंबई शहर आढळलेल्या ४९१ वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्यालय म मुंबई (पश्चिम) कार्यालयांतर्गत २११ वाहने दोषी आढळली ५०० रूपये दंड वसूल करण्यात हजार ९०० रूपयांचा दंडही

इक्कीट्रास स्मॉल फायनान्स बँक लि.

मागणी सूचना - सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्यये सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदारांनी इक्कीटास होसिंग फायनान्स लिमिटेड (ईएचएफएल)/इक्कीटार फायनान्स लिमिटेड (ईएफएल)/इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (ईएसएफबी) यांच्याकडून कर्ज घेतले आहे

सदर कर्जदार यांनी त्यांच्या कर्ज खात्याची रक्कम व हफ्ते भरणा करण्यात कसूर केली आहे, म्हणून आरबीआयद्वारे वितरीत

मार्गदर्शनानुसार त्यांचे कर्ज खाते **नॉन-परफॉर्मिंग** ॲसेटस्मध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. प्रतिभूत मालमत्ता, कर्ज व

तारखेला देय एकुण थकबाकी रकमेचे तपशील खाली नमुद केले आहे. कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस सचित करऱ्यात येत आहे की, प्रोधिकृत अधिकारी हे खालील स्वाक्षरीकर्ता असून प्रतिभूत धनकोंच्या वतीने सरफायसी कायदा २००२ च्या

तरतुदीअंतर्गत खालील कर्जदारांच्या विरोधात कारवाई प्रारंभ केली आहे आणि सदर मालमत्तेसह व्यवहार करू नये, सदर सूनचेपासून **६० (साठ) दिवसांत** त्यांच्या नावा समोर नमुद थकबाकी रक्कम जमा न केल्यास खालील स्वाक्षरीकर्त्यांकडून

मालमतेचा ताबा घेऊन विक्री करण्यासह सरफायसी कायद्याचे कलम १३ चे उपकलम (४) अन्वये एक किंवा अधिक

84.87.7073

रु.३१५९५६/-

१९.१२.२०२३

**स.३०८०३९/-**

कारवाई करण्यात आली आहे. ुंबई (मध्य) कार्यालयांतर्गत ५९० ७८२ वाहनांची तपासणीमध्ये आहेत. यामध्ये७ लक्ष ९३ हजार आला आहे. या कारवाईपोटी १९ लाख ७६ वाहनांची तपासणीमध्ये १०७ दोषी वाहनांवर ७ लाख ४२ हजार वसुल करण्यात आला आहे. रूपयांचा दंड ठोठावण्यात आला.

### परिशिष्ट क्र. १६

्राचित्रधी क्र. ३५ अन्वये) (उपविधी क्र. ३५ अन्वये) **नोटीस** एकता विकास सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., इमारत नं .४, एमएमआरडीए कॉलनी, जो-वि.लिंक रोड, पर्वर्ड, मुंबई- ४०००७२ या संस्थेचे सभासद असलेले सदनिका क्र.४०८,धारण करणारी के. नज़मा शेख, यांचे दिनांक: 03.0९.२०२२ रोजी निधन द्याले त्यानी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीददारे संस्थेच्या भांडवलात ०३.०२.२०२२, रोजी निधन झाले. त्यानी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीटदारे संस्थेच्या भांडतलात / मालामतेत असलेले नयत सभासदाचे भाग व हित संबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार मजलेल जानील खान बहिणीयी मूलगी यानी संस्थेकडे सदिनिका हस्तातरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार मजलेल जानील खान बहिणीयी मूलगी यानी संस्थेकडे सदिनका हस्तातरीत करण्याकरीत अर्ज दाखल केलेला आहे. तेंह्या कायदेशिर वारसदार किंवा अन्य मागियिदार / हरकतदार यांच्याकडुन हक्कमागण्या / व हरकती मागिवण्यात येत आहेत. ही नोटीम प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १६ दिवसात त्यानी आपल्या मागण्याचा व हरकती आणावा आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती व अन्य पुरावे संस्थेकडे सादर करावेत. जर, वर नमुद केलेल्या मुदतीमध्ये कोणाही व्यक्ती कडुन हक्क मागण्या किंवा हरकती सादर झाल्या नाहीत तर, मयत सभासदाचे संस्थेच्या भाडलातील / मालमन्तितील भाग व हित संबंध वरील मागणीदार याचे नावे हस्तंतरणाबावत संस्थेच्या उपविधीन्तात. किंवा अशा कार्यवाही करण्यात संस्थेच्या इरकती आल्यावर त्याबाबत संस्थेच्या उपविधीन्तार कार्यवाही करण्यात रोईल. याची नोंद व उपविधीची प्रत मागणिदारास / हरकतदारास पाइण्यासाठी संस्थेच्या कार्यावराहीत संखिव यांचेकडे कार्यालयीन वेळेत नोटीस दिल्याच्या तार्ययेपदीत उपलब्ध शाहील. देल्याच्या तारखेपासुन नोटीशीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपल्बध राहील.

नों वणीकृत कार्यालय : क्र.७६९, स्पेन्सर प्लाझा, ४था मजला, फेझ-२, अन्ना सलाई, चेन्नई, तामिळनाडू-६००००२

एकता विकास सह. गृह. संस्था मय सहि/

## इंडोस्टार होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड

**र्नोदणीकृत कार्यालय** - कार्यालय: युनिटक्रमांक ३०५, तिसरा मजला, विंग २/ई, कॉर्पोरेट अव्हेन्यू, इंडोस्टार अंधेरी घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४००९३

सिक्युरीटायझेशन ॲण्ड रि्कन्स्ट्रवशन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना.

मी, इंडोस्टार होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड (आयएचएफीएल) चा अधिकृत अधिकारी असल्याने, खाली नमूद केलेल्या कर्जदारांना, ज्यांनी जाणूनबुजून त्यांचे कायदेशीर आणि करारबद्ध दायित्व पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे, म्हणजे कर्जाच्या रकमेची परतफेड करण्यात चुक केली आहे त्यांना खालील सूचना देतो. म्हणजेच मुहल तसेच त्यावर जमा झालेले व्याज आणि इतर शुल्क इंडास्टार होम फायनान्य प्रायव्हेट होर त्यांना प्रात, मंजुरी दिलेल्या होम लोन अंतर्गत जमा झाले आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून ही कर्जे नॉन परफॉर्मिंग अंसेट्स (एनपीए) बनली आहेत, आयएचएफपीएल लागू आस्बीआय नियमांनुसार. त्यानुसार, आर्थिक मालमत्तेचे सिक्युरिटायझेशन औंड रिकन्स्ट्रक्शन औंड इनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि तैथील नियम (सरफायसी कार्यदा) च्या कलम १३ (२) अंतर्गत त्यांना मागणी सूचना जारी करण्यात आली. भारत पोस्टबार त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्यांवर आणि सरफायसी कायदााच्या लागू तरतुर्वीनुसार बाहेरील दरबाजावर/त्याच्या इतर स्पष्ट भागावर देखील चिकटवले गेले होते. अशाप्रकारे, सदर कर्जदारांना याद्वारे या मागणी सूचनेच्या रामु (प्रयुक्ति) अस्तिर प्रयोगकर राज्य कर स्वाराज्य रकारा पश्चर स्वाराज्य करा करा करा करा कर कवाराना पाक्कर या क्रमाशमाद्वार सूचित केले जो रीसूचन दिली जोते की त्यांची आएतए।स्पीएल कहून आयरएएएसपीएल च्या नावे तयार केलेल्या सिक्सुरिटीचच्या किस्द्र त्यांच्याकडून धेतलेल्या गृहकर्ज सुविधेअंतर्गत त्यांची संपूर्ण थकवाकी भरावी, ज्याचे तपशील येथे नमूद केले आहेत:

कर्ज खाते क्र.	कर्जदाराचे तपशील	मालमत्तेचे तपशील	मागणी सूचना दिनांक व रक्कम
एलएनव्हीआयआर०एचएल ०९२१००१८९१७	<b>कर्जदार -</b> धरम भोला यादव <b>सह-कर्जदार-</b> १. जोशना भोला यादव, भोला चिरणजीत यादव	संबंधीत मालमत्ताः पलंट क्रमांक - २०१, (ग्रामपंचायत घर क्र.४९६२/२१) दुसरा मजला बी-विग, क्षेत्रफळ ४०७ चौरत फूट किंवा ३७.८२ चौ. मीटर, फ्लॅट क्र.२०२ (ग्रामपंचायत घर क्र.४९६२/२२) दुसरा मजला. बी-विग, क्षेत्रफळ ४५० चौ. फूट. किंवा ४१.८२ चौ. मीटर (विलट उस क्षेत्र) एकूण मोजमप पलंट क्षेत्रफळ ८५७ चौ. फूट. किंवा ७१.६५ चौ. मीटर विलट अस क्षेत्र (जो बाल्कर्ता) आणि पायऱ्यांच्या क्षेत्रफळाचा समावेश आहे) रमंतरा अपार्टमेंट याब काटकर (भीम नगर) ताव्रुक्त आणि विल्हा पालपर म्हण्यू ज्ञात इमारत वर्षाल मालमत्तेचे सर्व भग व खंड आणि चृत्रसमा: - पूर्वः वास्तविकतेनुसार, पश्चिम: वास्तविकतेनुसार, उत्तरः वास्तविकतेनुसार, दक्षिणः वास्तविकतेनुसार,	रू.१५,३३,७८३/- (रूपये पंभग लाख तेहतीस हजार सातशे त्र्याऍडी फनत) दिनांकः१२ डिसेंबर २०२३
एलएनकेएएल०एचएल- ११२२००२७६०८	<b>कर्जदार</b> - फैझानअली अब्दुलसत्तार अन्सारी <b>सह-कर्जदार</b> - शाबाना बानों फैझान अली अन्सारी	संबंधीत मालमस्ताः निवासी पलॅट क्र.४०४ मोजमाप क्षेत्र ४५२ चौ. फू. म्युनिसिस्त हाऊस क्र.२५४ वर ४थ्या मजन्यावर बिन्ट अप क्षेत्र, साबीर अपार्ट्सेट नागाव-१ भिवंदी जिल्हा ठाणे, मौने नोगाव ता .भिवंदी, जि.ठाणे येथे भृष्टाष्ठावर बांधलेले सर्वे क्र.१०१/१/२ स्थित आणि इमारत सामान्यतः साबीर अपार्ट्सेट म्हणून ज्ञात भिवंदी निजामुप्त शहर महानगरपालिकेच्या हद्दीत आहे भिवंदी आणि नोंदणी हमी उप-निबंधक भिवंदी जिल्हा ठाणे आणि नोंदणी हमी उप-निबंधक भिवंदी निल्हा ठाणे आणि नोंदणी हमी उप-निबंधक भिवंदी जिल्हा ठाणे येथील मात्मत्तेच सर्व भाग व खंड आणि चतुसिमा :- पूर्व: मजल्याच्या योजनेनुसार, पश्चिम: मजल्याच्या योजनेनुसार, उत्तर: मजला योजनेनुसार, दक्षिण: मजल्याच्या योजनेनुसार.	रू.१०,१३,७५८/- (रूपये दहा लाख तेरा हजार सातरी अड्डावन्न फतत) दिनांकः१२ डिसेंबर २०२३
एलएनव्हीएएस०एचएल- ०७२२००२६१२०	<b>कर्जदार -</b> संजय दत्ताराम भेकरे <b>सह-कर्जदार -</b> चेतन दत्ताराम भेकरे	संबंधीत मासमत्ताः फ्लॅट क्रमांकः - बी /५०४, ५ व्या मजल्वावर, क्षेत्रफळ २४६ चौ. मीटर. कार्पेट क्षेत्र, साई सिद्धी प्लाझा म्हणून ज्ञात इमारत क्र.४ च्या बी विंगमध्ये, आनंदी नगर म्हणून ज्ञात कॉम्प्लेक्समध्ये वसलेले आणि एन.ए. जमिन बेऑिंग सन्हें क्र.४५/३/१ वर बांधकामित, गाव विरार, तालुका वसई, जिल्हा पालफर येथे स्थित, हमी उप-निचंधकामित, गाव विरार, तालुका वसई, विल्हा पालफरते येथे स्थित, हमी उप-निचंधकाम कर्मा इस्ति कर्तन्त्रसार, पश्चिम: वास्तीक्कतेस्सार, उत्तरः शास्तिककतेस्सार, दक्षिण: वास्तिककतेस्सार.	क.९,७२,२२८/- (रूपये नऊ लाख बाहत्तर हजार दोनशे अहावीस फक्त) दिनांकः१२ डिसेंबर २०२३

ही बदली सेवा/मागणी सूचनेचे प्रकाशन सरकायसी कायद्याच्या तरतुर्वीनुसार केले जात आहे. उपगेक्त नमूट केलेल्या कर्जदारांना (कोणत्याही अधिकारांचा पूर्वग्रह ा ठेवता) या मागणी सचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासन ६० दिवसांच्या आत व्याज आणि त्यावर लाग असलेल्या इतर शल्कांसह वर नमद केलेल्या सर्व रकमांची देयके द्यांवीत आणि आयएचएफपीएल ला कर्ज कराराच्या अटींनुसार उपलब्ध असलेले उपाय आणि लागू कायद्यांसह वर नमूद केलेल्या प्रतिभूत मालमत्ता/ तारण ठेवलेल्या मालमतेचा ताबा घेण्यासाठी पुढील पावले उचलणे आणि थिकत कर्जाच्या रकमेच्या वसुलीसाठी आयएचएफपीएल कायद्याच्या कलम १३ (४) च्या तरहुदी अंतर्गत त्यानंतरची विक्री/लिलाव, सुरू केले बातील. उपरोक्त पक्षांना आणि/किंवा त्यांच्या वतीने आणि त्यांच्या वतीने कार्य करणाऱ्या इतर कोणत्याही व्यक्तींना देखील सुचित केले जाते की उपरोक्त नमूद केलेल्या प्रतिभूत मालमत्त्वी विक्री. हस्तांतरण, विल्हेवाट, विल्हेवाट लावणे, भार टाकणे आणि/ किंवा कोणतेही तृतीय-पक्ष अधिकार किंवा स्वारस्य निर्माण केरू नये, प्रथम विशेष शुल्क आधारावर आयएचएफपीएल च्या नावे गहाण ठेवले.

प्रतिभूत मालमनेची पूर्तता करण्यासाठी, उपलब्ध वेळेनुसार, कायद्याच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुरीकडे कर्नदाराचे लक्ष वेषण्यात आले आहे. कोणतीही व्यक्ती जी सरफायसी कायद्याच्या तरतुरीचे उहुंघन करते किंवा त्याखालील नियमांचे उहुंघन करते, ती कथद्याच्या अंतर्गत प्रदान केल्यानुसार कारावास आणि/किंवा दंडासह सर्व परिणामांसाठी जबाबदार असेल.

तारीख - ०६.०१.२०२४

सही/- प्राधिकृत अधिकारी इंडोस्टार होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडकरिता



मालमत्ता घर क्र.४४ए, क्षेत्रफळ ५६.४८ चौ.मी. अर्थात ६०७.७२ चौ.फु.

गाव वाडवल, ता. खालापूर, जि. रायगड, ग्रामपंचायतीच्या मर्यादेत

असलेल्या मालमत्तेचे सर्व भाग किंवा खंड. उत्तर: श्री. संजय कदम

यांचे प्लॉट; **दक्षिण:** रस्ता; पुर्व: श्री. योगेश नारायण शिंदे फार्म यांची

मालमत्ता: पश्चिम: श्री. सचिन मारुती शिंदे यांची मालमत्ता तसेच उप-

मालमत्ता ग्रामपंचायत मिळकत क्र.३३, क्षेत्रफळ १००० चौ.फु., गाव

करम्बोली, ता. खालापूर, जि. रायगड येथील मालमत्तेचे सर्व भाग किंवा

खंड. उत्तर: मोकळी जमीन; दक्षिण: रस्ता; पुर्व: मोकळी जमीन

**पश्चिम:** श्री. गायकवाड यांची मालमत्ता तसेच उप-नोंदणी जिल्ह

मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड कॉपीरट ओळख क्र.:एल७०२००एमएच२००२नीएलसी१३६८४९ १२वा मजला, कृमल कृमीर्शेअल कॉम्प्लेक्स, जी.एम.रोड, चेंबुर (पश्चिम), मुंबई-४०००८९. दुग्ध्वनी:+९१ २२ ४२४६३९९९, वेबसाईट:www.maninfra.com; गुंतवणुकदार संपर्क:investors@maninfra.com

नोंदणी जिल्हा व नोंदणी जिल्हा रायगड.

### विशेष सर्वसाधारण सभेचे ४थे शुद्धिपत्रक

मन इन्फ्राकनस्ट्रक्शन लिमिटेड (कंपनी) च्या भागधारकांची एक विशेष सर्वसाधारण सभा (ईजीएम) शनिवार, २३ डिसेंबर २०२३ रोजी स.११.००वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरिसंगद्वारे (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल साधन (ओएव्हीएम) विशेष ठरावाच्या मार्गान ईजीएमच्या नोटीसमध्ये नमूद्र केलेल्या ठरावावर कंपनीच्या सदस्यांची मंजुरी मिळविण्यासाठी होणार होती. दिनांक २९ नोव्हेंबर, २०२३ रोजीची ईजीएम घेण्याची सूचना (ईजीएम सूचना) सोबत दिनांक १६ डिसेंबर, २०२३ (पहिले शुद्धीपत्रक), २२ डिसेंबर, २०२३ रोजीचे दुसरे शुद्धीपत्रक आणि २२ डिसेंबर, २०२३ रोजीचे तिसरे शुद्धीपत्रक हे भागधारकांना कंपनी कायदा, २०१३ च्या तरतुर्दीचे योग्य पालन करून आणि त्याखाली बनवलेले नियग, कॉर्पोरेट व्यवहार भगालय आणि सिर्वयुरियो एससेचा बोर्ड ऑफ इंडियाने जारि केल्लिया परिप्रकृतिस राजियान आणि राजियाँ वनवलत स्वया, कागार व्यवहार मंत्रालय आणि सिर्वयुरियो एससेचा बोर्ड ऑफ इंडियाने जारि केल्लिया परिप्रकृतवृत्तार राजियांचा आले होते. उक्त ईजीएम सुमनेनुसार राजि समभागधारकांनी आवश्यक बहुमताने व्यवहार केला आणि मंजूर केला. ईजीएमची कार्यवाही आणि मंतरानाचे निकाल तपासनीसाच्या अहवालासह स्टॉक एक्स्चेंजमध्ये सादर केले गेले जैथे कंपनीच्या प्रतिभुती अनुक्रमें २३ डिसेंबर, २०२३ आणि २५ डिसेंबर, २०२३ रोजी सूचीबद्ध आहेत आणि कंपनीच्या

आता, कंपनी या युद्धीपत्राद्वारे (चौथे शुद्धीपत्रक) नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) ने उपस्थित केलेल्या प्रश्नांसह वाचलेल्य कंपनीच्या ऑर्टिकल ऑफ असोसिएशन संबंधित तरतुर्दीनुसार अतिरिक्त माहितीचे पालन करून, भागधारकांना कळविण्यात येत आहे.

१, आर्टिकल ऑफ असोसिएशनच्या कलम २१ नुसार, भांडवल आणखी जारी करण्याच्या बाबतीत, कंपनीला नोंटणीकत मुल्यकर्त्याकडून मूल अहवाल नियमांच्या अधीन आणि कायद्यानुसार विहित केलेल्या अशा इतर अटीनुसार प्राप्त करणे आवश्यक आहे. त्यानुसार, कंपनीने सीए बिनाल बी. दर्जी, नोंदणीकृत मूल्यकर्ता (आयबीबीआय/आरव्ही/०२/२०२१/१४३२१) यांच्याकडून २९ नोव्हेंबर, २०२३ रोजी स्वतंत्र मूल्यमापन अहवाल आणि ०४ जानेवारी, २०२४ रोजी दिलेल्या मूल्यमापन अहवालाची परिशिष्ट प्राप्त केली होती.

२. ०४ जानेवारी, २०२४ रोजीचे परकपत्रासह सहवाचिता दिनांक २९ नोव्हेंबर, २०२३ रोजीच्या मुल्यांकन अहवालात निर्दिष्ट केलेल्या पद्धतींनसार कंपनीने प्राधान्याच्या आधारावर प्रत्येक रोअर वॉरंटची किंमत जारी केली आणि वाटप केली. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (इर्यु ऑफ कॅपिटल अँण्ड डिस्प्लोगर रिकायमेंटस्) रेखुलेशन्स २०१८ चे नियम १६४(१) अंतर्गत गणना केलेल्या प्रत्येक शेअर वॉरंटसाठी रु.१५२.४७ (भारतीय रुपये एकशे बाबन्न आणि पैसे त्रेचाळीस फ्क्त) च्या किमान निर्मम किंमत प्रमाणेच, कंपनीच्या प्रस्ताबित प्राधान्य इरयूची इस्यू किमत प्रत्येक शेअर वॉरंटसाठी रु.१५५/- राहील आणि २९ नोर्व्हेनर, २०२३ रोजीच्या ईजीएम नोटिसमधील स्मष्टीकरणात्मक विधानात नमूद कैलेल्या इश्यू किमतीमध्ये कोणताही नदल

. इ. दिनांक ०४ जानेवारी, २०२४ रोजीचे पुरक्षत्रासह सहवाचिता दिनांक २९ नोव्हेंबर, २०२३ रोजीच्या मूल्यांकन अहवालानुसार निर्धारित किंमत इ.१५२.४७/- प्रति वॉस्ट, जे इस्यू किमतीपेक्षा कमी आहे म्हणजे इ.१५५/- ज्यावर शेअर वॉस्ट, इक्विटी शेअर्समध्ये परिवर्तनीय प्राधान्याच्या आधारावर जारी केले जातील. त्यामुळे बॉरंट जारी करण्याच्या किमतीत कोणताही बदल नाही.

कृपया लक्षात घ्या की सदस्यांनी या शुद्धीपत्राच्या जारी होण्यापूर्वीच मतदान (ईव्हीईएन १२७२५१) केले आहे, परंतु ज्या सदस्यांना या शुद्धीप मोबाईल क्रमांक हे तपासनीस यांच्याकडे mihenhalani@mha-cs.com वर सदर शुद्धिपत्रक वितरणा झाल्यापासून ४८ तासांपर्यंत पाठवावेत. त्यावर कंपनीकडून योग्य उत्तर दिले जाईल.

दिनांक २९ नोव्हेंबर, २०२३ रोजीचे उक्त मूल्यांकन अहवाल आणि ०४ जानेवारी, २०२४ ची पुरकपत्र कंपनीच्या वेबसाईटकर म्हणजेच www.maninfra.com वर उपलब्ध करून देण्यात येईल. सर्व संबंधितांनी या सुध्दीपत्राची नोंद च्यावी ही विनंती.

या तारखेला आणि पासून, ईजीएम सूचना नेहमी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चौथ्या शुद्धीपत्रासह वाचली जाईल शुद्धीपत्राची प्रत कंपनीच्या www.maninfra.com या वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर (www.bseindia.com आणि

www.nseindia.com) अपलोड केली जात आहे.

मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेडकरिता सही/-दुर्गेश एस. डिंगणकर कंपनी सचिव व सक्षम अधिकारी सदस्यत्व क्र.:एफ७००७

E

ठिकाण : गुरगाव

शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कं.ति. कॉर्पोरेट कार्यालय: ४२५, उद्योग विहार फेज ४, गुरगाव-१२२०१५ (हरयाणा), द्र.:०१२४-४२१२५३०/३१ shubham ३२, ई-मेल: customercare@shubham.co, वेबसाईट: www.shubha

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ (अधिनियम) च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमुद केलेल्या तारखेला वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार खाली नमुद केलेल्या कर्जदारांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सदर मागणी सूचनेत नमुद केलेली रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील न्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहबाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप सलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेस यवहार केलेला असल्यास त्यांनी **शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेड** यांच्याकडे संपूर्ण रक्कम आणि त्यावरील करारदरा पुढील व्याज व प्रासंगिक खर्च व शुल्क ही खकम जमा करावी.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभृत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतद आहे.

अ. कर्ज खाते क्र., मागणी सूचन प्रतिभृत मालमत्तेचे वर्णन क्र. कर्जदार/सहकर्जदाराचे नाव दिनांक व रक्षम 1 Loan No. 0NAI2002000005027167, 19-10-2023 फ्लॅट क्र.४१४, ४था मजला, पार्श्वनाथ कोहौसोलि., सर्ल्हे	निश्चित तारीख
	ताराख
1   Loan No. 0NAI2002000005027167   19-10-2023   पूज्य क्र ४१८ ८०० प्राप्तवार प्राप्तवार कोडीगोलि पार्ट	
स्वानंदी सिद्धीविनायक चव्हाण र्थं 12,92,394/- महाराष्ट्र-४०११० १.	03-01-2024
2 Loan No. 0VAS2212000005056102, सुशमा देवेंद्र कांबळे, देवेंद्र बबन कांबळे 19-10-2023 क्र.१६०, जुना सर्व्हे क्र.१६०, हिस्सा क्र.१, सर्व्हे क्र.१६०, हिस्सा क्र.१६०, जुना सर्व्हे क्र.१६०, हिस्सा क्र.१, सर्व्हे क्र.१६०, हिस्सा क्र.१, सर्व्हे क्र.१६०, हिस्सा क्र.४, गाव निरंगी, तालुका वसई, जि.	03-01-2024
3 Loan No. 0BEL2012000005033002, सुनिता अनंत जगताप, ४ रूथोती दीपक पडवळ रहे. १,07,907/- ठाणे, महाराष्ट्र –४,०६०४. हस्सा क्र.३३, मौजे पुर्णा, तालुका मिवंडी, जि.	03-01-2024
4       Loan No. 0KAL1809000005014861, रवी गोविंद नक्का, सिर्था रवी नक्का       19-10-2023 क अल्ड क.०१, तळमजला, मायकल निवास कामतघर, एस.क्र.४८/ ३८, पैकी घर क्र.१०८०/एफ, गाव कामतघर, तालुका मिवंडी, जि. ठाणे, महाराष्ट्र-४२१३०२.	03-01-2024
5 Loan No. 0BEL2111000005041444, मोहम्मद फिरदोस मोहम्मद करिम खान, फातिमाबाई करिम खान   19-10-2023	03-01-2024
6       Loan No. 0VAS2208000005050964, मनोज पारसनाथ यादव, कांती मनोज यादव       19-10-2023 फुलेंट क्र.१०३, १ला मजला, बी बिंग, आरोहिस स्वामी समर्थ अंव्हेन्यु, सर्केट क्र.१९६, हिस्सा क्र.१ २, गाव बोर्ळीज, बिरार पश्चिम, तालुका बसई, जि. पालघर, महाराष्ट्र-४०१३०३.	03-01-2024
7 Loan No. OKAL1811000005015960, कालु हरदास राठोड, केलु हरदास राठोड \$\ 19-10-2023 केलु हरदास राठोड \$\ ₹16,86,723/- याणे. महाराष्ट्र-४००७०१.	03-01-2024

**S & T CORPORATION LIMITED** 

CIN L51900MH1984PLC033178 REGISTERED OFFICE: 195, WALKESHWAR ROAD, MUMBAI-400006

extract of Standalone and Consolidated Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2023				
	Standalone	Consolidated	Standalone	

		Quarter ened		Upto the period		Quarter	Upto	Year ended
	31.12.2023	30.09.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022	31.12.2023	31.03.2023	31.03.2023
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1 Revenue from operations	4.19	4.05	0.00	12.29	61.74	4.19	12.29	61.75
2 Other Operating Income	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	-12.64
3 Other Income	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	5.18
4 Total Income (1 + 2 + 3)	4.19	4.05	0.00	12.29	61.74	4.19	12.29	54.29
5 Expenses								
a) Employee benefits expense	4.41	3.40	2.54	10.44	7.15	4.41	10.44	9.87
b) Finance costs	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
c) Depreciation and amortisation expense	0.44	0.44	0.43	1.32	1.31	0.44	1.32	1.75
d) Administration and other expenses	5.84	4.84	8.51	17.08	18.74	5.84	17.12	29.77
Total expenses (5a to 5d)	10.69	8.68	11.48	28.84	27.20	10.69	28.88	41.39
6 Profit before exceptional item and tax	-6.50	-4.68	-11.48	-16.55	-34.54	-6.50	-16.59	12.90
7 Exceptional item (net)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
8 Profit before tax	-6.50	-4.68	-11.48	-16.55	-34.54	-6.50	-16.59	12.90
9 Tax expense/Write back)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
10 Profit for the period/year	-6.50	-4.68	-11.48	-16.55	-34.54	-6.50	-16.59	12.90
11 Other comprehensive income (net of taxes)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
12 Total comprehensive income for the period/year	-6.50	-4.68	-11.48	-16.55	-34.54	-6.50	-16.59	12.90
13 Paid up equity share capital (face value per share ₹ 10 Each)	636.62	636.62	636.62	636.62	636.62	636.62	636.62	636.62
14 Minority Interest						0.05	0.05	
15 Other equity	658.30	664.80	661.95	658.30	661.95	658.30	658.26	674.85
16 Earnings per equity share (face value per share (₹2 Each)								
Basic and diluted before exceptional item (₹)	-0.02	-0.02	-0.04	-0.20	-0.11	-0.02	-0.02	-0.04
Basic and diluted after exceptional item (₹)	-0.02	-0.02	-0.04	-0.20	-0.11	-0.02	-0.02	-0.04
EPS Based on face value of Equity Share	2.00	2.00	10.00	2.00	10.00	2.00	2.00	2.00
	_							

1. The above unaudited limited reviewed standalone and consolidated financial results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2023 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on January 05, 2024
2. During FY 2022-23, in pursuance of Special Resolution passed on 3rd December 2022, the face value Equity Shares of the Company was Sub-divided from Rs. 10 to Rs. 2 per Share with

effect from Record Date of 16th December, 2022 . Upon issuance of new ISIN and execution of Corporate Action, 3,18,31,205 Sub-divided Equity shares of Rs. 2 each of the Company were

3. Consolidated Financial Statement for the quarter and nine month ended December 31, 2023, comprises of financial statement of the Company and Ssavai Abodes LLP, a LLP established in December 9, 2022, wherein the Company holds 95% Stake. The Financial Statement till the quarter ended June 30, 2023 were presented on Standalone basis as the LLP had not commenced business operations! Ill June 2023.

For S&T Corporation Limited

NOTE :- Face value per share ₹ 2 Each with effect from 16.12.2022

जाहीर सूचना: ओळखपत्र हरविले आहे

नाइग्राकृत काषालयः आयसाआवताआः चर्चाः । १०००%।

टाटा Bank Limited

टांचर, चकरती सर्करतज्ञब्द, जुना पद्म रोड, बडोदा- १९००%।
कॉपरिट कार्यालयः आयसीआवसीआव बँक लि., आयसीआवसीआव
टांचर्स, बांद्रे पुरुता कॉम्प्लेक्स, बांद्रे (च.), मुंबई-४०००५१.

तामान्य जनतेच्या निदर्शनास आणुन देण्यात येत आहे की, आयसीआयसीआय बँक लिमिटेडद्वारा वितरीत श्री. जबकिरान सिंग व कुमारी काजल गायकवाड यांचे ओळखपत्र क्र.२३४५४९० च २३४७९५३ हे ऐरोली (नवीं मुंबई) येथून हरवले आहे. जर कोणास सदर ओळखपत्र सापडल्यास त्यांना विनंती आहे की, त्यांनी सदर . जेळळाज ञ्चायस्थापक ऋण सेवा च ञ्चायस्थापन समुर, आयसीआयसीआच बँक लिमिटेड, आयसीआयसीआच बँक लि., आयसीआयसीआय बँक टॉवर, चक्ती सर्कलनवळ, नुना पद्मा रोड, बडोदा–३९००७ यांच्याजडे आणुन द्यावेत. म्हणन आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या सर्व ग्राहकांना सचित करण्यात येत आहे की. ओळखप a. २३४५४९० व २३४७९५३ धारक अनधिकृत व्यक्तीकडे कोणत्याही रकमेचा व्यवहार करू नये.

पुढे सूचना देण्यात वेत आहे की, सदर ओळखपत्र धारण करणाऱ्या कोणाही व्यक्तीकडे रकमेचा व्यवहार केल्य तो त्यांनी स्वतःच्या मल्य. जोखिम व परिणामावर करावा आणि आयसीआयसीआय बँक कोणत्याई

आयसीआयसीआय बँक लिमिटेड

## मालमत्तेच्या विक्रीकरिता सूचना दिवाळखोरी आणि दिवाळखेरी संहिता, २०१६ अंतर्गत ई-लिलाव विक्री सूचना

प्रोचेक्ट मास्टर इलेक्टिकल्स प्रायव्हेट लिमिटेड (परिसमापनात) (सीआयएन: यू७४९९९एमएच२००९पीटीसी१९७१४७)

नोंदणीकृत कार्यालय - १०५, हीरापन्ना इंडस्ट्रियल इस्टेट, आरे रोड, गोरेगाव (पूर्व) मुंबई-४०००६३ तमत्ता अ, ब आणि ह : उपलब्ध नाही

मालमत्ता क : सर्व्हे ६८/२/पी, गाव करजगाम, दमण आणि दीव, सिल्वासा येथे असलेली जमीन (लॅंडमार्क : मे टेकफॅब इंडिया इंडस्ट्रिजच्या शेजारी) कॉर्पोरेट कर्जदाराच्या मालमत्तेची विक्री **चसे आहे जेथे आहे, जसे आहे जे काही आहे, जसे आहे जे काही आहे आणि कोणत्याही आधाराशिवाय नाही** या तत्वावर विक्री केली जाईल, संभाव्य बोलीदारांनी इरठे आणि बोली सादर

रण्यानूचा सन्दर्भ वान्य नारश्रम करण जनावारा जाह.					
मालमत्त्वेचे तपशि <b>ल</b>	आर <b>बि</b> त किंमत ( <b>रू.लाखात</b> )	इरठे (आरक्षित मूल्याच्या १०%) रक्कम रू.लाखात			
मालमत्ता सी (जमिन क्षेत्र : १२९०० चौ.मी.)	200.00	₹७.००			

क्षेत्र भेटीची तारीखः १०.०१.२०२४ (विभाग २९ए घोषणा आणि संभाव्य बोलीदाराने गोपनीयतेचा उपक्रम सादर केल्यानंतर क्षेत्र भेट दिली जाईल) इरठे आणि बोली सादर करण्याची अंतिम तारीख: १३.०१.२०२४ रोजी **किंवा त्यापूर्वी १७:०० वाजता** 

मालमत्ता सी करिता बोली वाडीचे मूल्य इ.२,००,०००/-(एकल बोलीदार असल्यास, बोली वाडीव पर्याय अनिवार्यपणे वापरावा लागेल आणि कोणत्याही परिस्थितीर पैसे काडण्याची परवानगी दिली जाणार नाही)

लिलाबाची तारीख आणि वेळ: **दि.१६.०१.२०२४ आणि वेळ १४:०० ते १६:०० वा.** मालमत्तेच्या तपशीलाकरिता, प्रक्रिया मेमोरेंडम आणि लिलाबाच्या नियम व अटी डाउनलोड करा कृपया वेबसाइटला भेट द्या: www.auctionfocus.in

ई-लिलाव समर्थनाकरिता, कृपया कुं. प्राची त्रिवेदी यांच्याशी +९१-९०१६६४१८४८ ईमेलवर संपर्क साधाः support@auctionfocus.in

> सही/ परिसमापन जितेंद्रकमार आर. यादव पत्ताः ६३२-पी.जे. टॉवर, बीएसई

शर्मा

फोर्ट, मुंबई ४०० ००१ मोबाईलः +९१ ९६९९०२४००४/ १८७०७४८७०६ ई-मेल आयडी: jitendra.yadav0712@gmail.com

अंधेरी न्यू कपासवाडी जुहू एकता सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित जुहू वर्सोवा लिंक रोड, न्यू डी. एन. नगर, अंधेरी (पश्चिम) मुंबई -४ <b>०००</b> ५३					
। संस्थेचे सभासद् असलेल्या या संस्थेच्या इमारतीत सदनिका धारण करणाऱ्या खालील सभासदांचे निधन झाले.					
मयत सभासदाचे नाव	मृत्युची तारीख	सदनिका न.	वारसाशी नाते	वारसाचे नांव	
थ्री. सजनकुमार महावीरप्रसाद्	04 - १0 - २0१९	२२३	पत्नी	श्रीमती प्रज्ञा सजनकुमार शर्मा	

यांनी संस्थेकडे वारस नोंदणीबाबत अर्ज दाखल केला असून संस्था या जाहिरातीद्वारे संस्थेच्या भांडवलं / लिमत्तेत असलेले मयत सभासद्मचे भाग व हितसंबंध हस्तातरीत करण्यासंबंधी मयत सभासदांचे वारसद्म किंवा अन्य मागणीदार /हरकदार यांच्या कडून मागणी /हरकत मागविण्यात येत आहे. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या दिनांका पासून ७ दिवसात त्यांनी आपल्या मागण्याच्या वा हरकतीचया पुष्टयार्थ आवश्यक त्या कागदपत्रच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्ती कडून हक्क मागण्या किंवा हरकती सादर झाल्या नाही, तर मयत सभासदांचे संस्थेच्या भांडवलतील /मालमत्तेतील भाग व हितसवंध यांच्या हस्तातरणाबाबत संस्थेच्या उपनिधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपनिधीची एक प्रत मागणीदारस /हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे सकाळी. ११ ते १ पर्यंत नोटीस दिलेच्या तारखेपासून नोटीसची महुत सपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील.

ज्ञण - अंधेरी (पश्चिम) मुंबई -**५३** अंधेरी न्यू कपासवाडी जुढ़ू एकता सह. गृह. संस्था मर्यादित याच्यां करिता आणि वतीने - (सचिव) दिनांक - 0६ - 0१ - २०२४

### जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. संजय नवनीतलाल शाह हे खालील अनुसुचीत नमुद केलेल्या मालमत्तेचे मालक आहेत आणि त्यांनी सदर मालमत्ता श्री. जितेंद्र श्रीराम सुर्वे व श्रीमती जान्हवी जितेंद्र सुर्वे यांयाकडे विक्री करण्याचे मान्य केले आहे, यांच्य अधिकाराची मी चौकशी करीत आहे

श्री. संजय नवनीतलाल शाह यांच्याकडून सदर मालमत्तेबाबतचे खालील दस्तावेज हरवले

श्री. पी. दोराईस्वामी यांच्या नावे विकासक/सोसायटीकडून दिलेले मुळ वाटपपत्र/

२) श्री. पी. दोराईस्वामी (हस्तांतरकर्ता) आणि श्रीमती कैलाशबाला भरत ओझा आणि श्री. भरत वानीशंकर ओझा (हस्तांतरीती) यांच्या दरम्यान दिनांक १७.०३.१९९४ रोजीचा मळ विक्री करारनामा

**श्री. संजय नयनीतलाल शाह** हे याबाबत संबंधित पोलीस ठाणे येथे लापता तक्रार नोंद करण्याच्या प्रक्रियेत आहेत. जर कोणा व्यक्तीस खाली नमुद मालमत्तेबाबत विक्री, तारण, अधिभार, मालकीहक, बक्षीस,

भाडेपट्टा, वापर, न्यास, ताबा, वारसाहक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात पृष्ठठचर्थ करारनामा आणि/किंवा दस्तावेजांच्या प्रमाणित प्रतींसह खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय अर्थात **ॲडव्होके**ट नेविल छेडा, द्वारा छेडा ऑण्ड असोसिएटस्, दुकान क्र.७ व ८, तळनजला, मधुर कोहौसोलि., टीपीएस ५५वा व ५६वा रस्ता, वीर सावरकर मैदानाजवळ, नाना पालकर स्मृती समिती मार्ग, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ यांच्याकडे आजच्या तारखेपासून **१५** (पंधरा) दिवसांत कळवावे. अन्यथा असे दावा किंवा आक्षेप विचारात न घेता खाली असे समजले जाईल आणि त्याकरिता माझे अशील किंवा मी जबाबदार असणार नाही. कृपया नोंद असावी की, जाहीर सूचनेद्वारे दिलेले उत्तर/दावा विचारात घेतले जणार नाही. वर संदर्भीत मालमत्तेची अनुसुची

मालकीत्व आधारावरील निवासी जागा फ्लॅट क्र.९, क्षेत्रफुळ ३६८.२३ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, १ला मजला, इमारत क्र.८-बी, श्री जवाहर को-ऑप.हौ.सो.लि. म्हणून ज्ञात सोसायटी, सोडावाला लेन, गोविंद नगर, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२, जमीन सीटीएस क्र.४६३ व ४६४, गाव बोरिवली, तालुका बोरिवली, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई उपनगर येथील जमिनीचे सर्व भाग किंवा खंड. तसेच श्री जवाहर को-ऑप.हौ.सो.लि., नोंदणी क्र.बीओएम/एचएसजी/७३४ दिनांक १३.०९.१९६४ यांच्याद्वारे वितरीत भागप्रमाणपत्र क्र.१३७ अंतर्गत नोंदीत अनुक्रमांक ६८१ ते ६८५ (दोन्ही समाविष्ट) धारक रु.५०/- चे ५ (पाच) पुर्णपणे भरणा केलेले शेअर्स.

ठिकाण: मुंबई दिनांक: ०६.०१.२०२४

स्चना वितरीत केली होती.

प्राधिकत अधिकार्र

शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेड

सही/- श्री. नेविल पी. छेडा वकील, उच्च न्यायालय

#### परिशिष्ट-४ (नियम८(१)) DCB BANK ताबा सूचना (स्थावरमालमत्तेकरिता)

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकर्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४/२००२) अंतर्गत **डीसीबी बँक लिमिटे**डचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत मागणी सूचनेत नमुद रक्षम जमा करण्याकरिता कर्जदार (कर्जदार व सह-कर्जदार व जामिनदार) यांना मागर्ण

सदर कर्जदार, सह-कर्जदार व जामिनदार यांनी मागणी सूचनेत नमूद केलेली खकम भरण्यास असमर्थ ठरले आहे. कर्जदार, सह-कर्जदार व जामिनदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद

केलेल्या नावापुढील मालमत्तेचा ताबा खाली नमुद केलेल्या तारखांना घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार, सह-कर्जदार आणि जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, (स्थावर मालमत्तेचे तपशिल) सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार

केलेला असल्यास त्यांनी डी**सीबी बँक लिमिटे**डकडे नमूद रक्कम जमा करावी.

ı	च्या तस्तुदींकडे कर्जदाराचे लक्ष वे	कार्त, उत्तराच्य वळपुतार, कावद्याच्या कलम २२ च्या उत्त-कलम (८) धार्यात आले आहे.
	(9)	बास्तविक ताबा - ०३ जानेवारी, २०२४
	मागणी सूचना विनांक	०९.०६.२०२३
	कर्जदार आणि	१) श्री. रितेश रमापती यादव

सह–कर्जवाराचे नाव	२) श्रीमती बिंदा स्मापती यादव
कर्ज खाते क्र.	डीआरएचएलएएनई) ०५५६८७३
एकूण थकबाकीची रक्कम	दिनांक ०९.०६.२०२३ रोजी थकबाकी देय रक्कम रु.२५,४१,८८४.०० (रुपये पंचवीस लाख एकेचाळीस हजार आउशे चौऱ्याऍशी फक्त)
स्थावर मालमन्त्रेचे वर्णन	फ्लॅट क्र.३०२, ३ग मजला, टाईप ए, बी बिंग, दर्शन एन्क्लेब्ह इमारत, उमरोळी, तालुका व जिल्हा पालघर पश्चिम-४०१४०४ (सुरक्षित मालमत्ता).
(२)	बास्तविक ताबा - ०४ जानेवारी, २०२४
मागणी सूचना दिनांक	१८.०१.२०२३
कर्जदार आणि	१) श्री. अरविंद पाटील
सह–कर्जवाराचे नाव	२) श्रीमती दीपाली पाटील
कर्ज खाते क.	डीआरएचएलएमस्स्मी १ १५५५

.04	कर्जदार आणि	१) श्री. अरविंद पाटील
.04	सह–कर्जदाराचे नाव	२) श्रीमती दीपाली पाटील
.00	कर्ज खाते क्र.	डीआरएचएलएम्युसी००५४५१४५
	एकूण थकबाकीची रक्कम	दिनांक १८.०१.२०२३ रोजी थकवाकी देय रक्कम रु.१७,७६,६०३.००
		(रुपये सतरा लाख शहात्तर हजार सहाशे तीन फक्त)
	स्थावर मालमचेचे वर्णन	फ्लॅट क्र.२५, ४था मजला, ए विंग, सिल्वर इस्टेट इमारत, सर्व्हे
th		क्र.१०५, हिस्सा क्र.४/१, ढवाले गाव रोड, शिव मंदिराजवळ, नेरळ-
re		बदलापूर रोड, गाव ढवाले, वांगणी (पुर्व), तालुका-अंबरनाथ, जि.

प्राधिकत अधिकारी ठिकाण: पालघर (पश्चिम) व वांगणी (पुर्व) डीसीबी बँक लिमिटेड

| ठाणे-४२१५०३ येथील जागेचे सर्व भाग व खंड (सुरक्षित मालमत्ता)

सदर नोटीसमध्ये नमुद् केलेल्या सर्वं मजकुराबाबत अधिक स्पष्टतेसाठी इंग्रजी भाषेतील प्रसिद्ध केलेली नोटीस ग्राह्य धरण्यात येईल.

### पर्यंत नोटीस दिलेच्या तारखेपासून नोटीसची महुत सपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील.

डि. एन नगर, शीतलदेवी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित.

इंडियन ऑइल नगर समोर , अंधेरी (पश्चिम ) मुंबई -४०००५३

या संस्थेचे सभासद असलेल्या या संस्थेच्या इमारतीत सदनिका धारण करणाऱ्या खालील सभासदांचे निधन झाले

श्री. दयानंद सूर्यभान मोरे १६ • ०२ • २००३ 🖘 • एली श्रीमती संगिता दयानंद मोरे

श्रीमती रलाबाई रामचंद्र बजंली 0७.०१.२०१४ वि.२०१ नातसून श्रीमती गीता संजय बजंली यांनी संस्थेकडे वारस नोंदणीबाबत अर्ज दाखल केला असून संस्था या जाहिरातीद्वारे संस्थेच्या भांडवलं /

मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तातरीत करण्यासंबधी मयत सभासदांचे वारसदा

किंवा अन्य मागणीदार /हरकदार यांच्या कडून मागणी /हरकत मागविण्यात येत आहे. ही नोटीस प्रसिद्ध

**झाल्याच्या दिनांका पासून ७ दिवसात त्यांनी आपल्या मागण्याच्या वा हरकतीचया पृष्ट्यार्थ आवश्यक त्या** कागदपत्रच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्ती कडून हक्क

गगण्या किंवा हरकती सादर झाल्या नाही, तर मयत सभासदां चे संस्थेच्या भांडवलतील /मालमत्तेतील भाग

हितसवंध यांच्या हस्तातरणाबाबत संस्थेच्या उपनिधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपनिधीची

एक प्रत मागणीदारस /हरकतदारास पाहण्यासाठी सस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे सकाळी. ११ ते १

मयत सभासदाचे नाव मृत्युची तारीख रूम नं वारसाशी नाते

This is to inform the Public at large that my clients Mr. Sureshgouda Patil & Mrs. Sanjana Naresh Chhari have agreed to purchase from MS. Pramodini Rasiklal Modi & Mr. Anil Mulshanker Thakar, their 3BHK Flat No. 3205, admeasuring 187.34 Sq. Mtrs. Carpet area, on the 32nd Floor, of the "D" wing, of the building known as "Alta Monte Tower" along with 2 Car Parking Spaces in the said building having address as Kokani Pada, Kurar Village Malad (East), Mumbai - 400 097 on a plot of land bearing situated on CTS No 812(Part), 813, 821(pt) & 844 of Village Malad East, Taluka Borivali Mumbai Suburban District.

am investigating the title of MS. Pramodini Rasiklal Modi & Mr. Anil Mulshanker Thakar, wherein they had purchased the said Flat No. 3205 from Era Realtors Private Limited, (the Promoters therein) and Omkar Realtors 8 Developers Private Limited, (the Confirming Party therein) vide Agreement For Sale dated 25th September, 2018 vide Document No. BRL-1/10819/2018 dated 25/09/2018 registered in the office of Sub-Registrar of Assurances

All person/s having any claim/interest for the said Flat No. 3205 or any part thereof by way of sale, exchange, agreement, contract, gift, lease, lien, charge, mortgage, trust, inheritance, easement, reservation, maintenance or otherwise howsoever is/are hereby requested to inform & make the same known to the undersigned in writing, together with supporting documents in evidence thereof within 14 days from the date of publication of this notice hereof at their office address, failing which the claims or demands, if any, of such person or persons will be deemed to have been abandoned.

Date: 6th January, 2024

ठिकाण: मुंबई दिनांक: ०५ जानेवारी, २०२४

Vitesh R. Bhoir (Advocate) Shop No. 10, Suraj Bali Niwas Station Road, Opp. Registration Office Goregaon (West). Mumbai – 400 104.